

संपादकीय...!



सगुण-निर्गुणः सुखातही स्मरावे...

केवळ स्वार्थापोटी केलेली प्रार्थना व्यर्थ जाते. म्हणजेच, कुरआन करीममधील आयत आणि कबीरांचे दोहे दोन्ही आपल्याला शिकवतात, ईश्वराचे स्मरण हे तात्पुरते किंवा गरजेपुरते नसावे. ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असावे. मानवी स्वभावाचा एक अविभाज्य भाग म्हणजे संकटकाळी ईश्वराला आठवणे आणि संकट टळल्यावर त्याला विसरणे! कुरआन करीमच्या सूरह यूनसमधील बाराव्या आयतीत; तसेच संत कबीरांच्या दोह्यांत याच मानवी प्रवृत्तीचे अचूक वर्णन आढळते. या दोन्हीचा गाभा एकच आहे: ईश्वराचे स्मरण केवळ दुःखातच नाही, तर सुखातही करायला हवे. कुरआन करीमची आयत सांगते, 'जेव्हा माणसावर संकट येते, मग तो बसलेला असो, उभा असो किंवा आडवा पडलेला असो, तो अल्लाहला आर्ततेने पुकारतो; पण जेव्हा ते संकट दूर होते, तेव्हा तो असा वागतो जणू त्याने कधी देवाला आठवलेच नव्हते.' संत कबीरांचा दोहा हाच विचार अधिक स्पष्ट करतो. ते म्हणतात, 'दुख मे सुमिरन सब करे, सुख में करे न कोय.' (दुःखात सगळेच देवाचे स्मरण करतात; पण सुखात कुणीच करत नाही). पुढे ते विचारतात, 'जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को होय' (जो सुखातही ईश्वराचे स्मरण करतो, त्याला दुःख का होईल?). या ओळीतून कबीर एक गहन सत्य सांगतात. जर आपण सतत देवाशी जोडलेले राहिलो, तर अडचणीचा सामना करण्याची आपली मानसिक आणि आध्यात्मिक तयारी जास्त चांगली असेल. कबीरांच्या या ओळीत बेफिकीर स्वभावाचा परिणाम स्पष्ट होतो: 'सुख मे सुमिरन न किया दुख मे किया याद, कह कबीर ता दास की कौन सुने फरियाद' (सुखात स्मरण केले नाहीस आणि दुःखात आठवण काढलीस, तर कबीर म्हणतात, अशा भक्ताची फरियाद कोण ऐकेल?). यातून कबीर एक महत्त्वपूर्ण संदेश देतात, देव आपल्याला तेव्हाच साथ देतो, जेव्हा आपण प्रत्येक परिस्थितीत त्याच्याशी एकनिष्ठ असतो. सुखातही देवाचे आभार मानल्याने आपली कृतज्ञता वाढते आणि आपल्याला योग्य मार्गावर राहण्याची प्रेरणा मिळते. जेव्हा आपण सुखातही ईश्वराला आठवतो, तेव्हा आपली भक्ती दृढ होते आणि दुःख आले तरी आपण डगमगत नाही. त्यामुळे, दुःख टाळण्यासाठी आणि जीवनात शांती मिळवण्यासाठी ईश्वराचे स्मरण सुखातही करणे अत्यंत आवश्यक आहे.



**बहुजन महा
व्ह्यूज अँड न्यूज**

www.bahujanmahaviewsandnews.in

RNI NO.:MAHMAR/2023/91098

**तुषार रा. गायकवाड
मुख्य संपादक**



FS

Fashion Station

www.fashionstation.digital

ED ने पकडला ६५.५ कोटींचा घोटाळा... पान नं. १

कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांमधून रस्त्यावर कचरा पडतो आणि रस्तेही कचऱ्याने भरतात. मोठमोठे खडे पडले असून त्यात पाणी व कचरा साचतो. त्यामुळे दुर्गंधी आणखी वाढते. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो. भोईदापाडा-नायगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. वर्षानुवर्षे ग्रामस्थ आणि राजकीय पक्षांकडून लेखी तक्रारी करूनही महापालिकेने काहीच ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता गावकऱ्यांचा संयम संपत चालला आहे.

चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला... पान नं. १

शेवटी जवळच्या ससूनवधर रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत रियानने अखेरचा श्वास घेतला होता. दुपारी एक-दोनच्या सुमारास निघालेली रुग्णावाहिका अनेक तास महामार्गावरच अडकून पडली. पुढेही जाता येईना, मागेही जाता येईना अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे 'आरोग्यसेवेतील उशिर आणि महामार्गावरील कोंडी ही मृत्यूची कारणं ठरत आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,' अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

वसईत पुढ्याच्या कारखान्यात भीषण आग; लाखोंचा मुद्देमाल खाक

वसई : तुंगारेश्वर फाटा परिसरातील गिरीराज कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. चौथ्या मजल्यावरील पुढ्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.



अग्निशमन दलाचा तीन तासांचा शर्थीचा प्रयत्न

सकाळी सातच्या सुमारास कारखान्यात अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गिरीराज कॉम्प्लेक्सच्या चौथ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात पुढे साठवलेले असल्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले.

घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तब्बल तीन तास प्रयत्न करून अखेर आगीवर नियंत्रण मिळवले.

आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही

या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी जीवितहानी टळली आहे. आगीचे नेमके कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

नालासोपार्यात शिवसेनेचा विस्तार;

महिला आघाडीत शेकडो रणरागिणींचा प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन विविध पक्षातील महिला व युवतींनी नालासोपार्यात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर व जिल्हा संघटक शितलताई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रवेश सोहळ्यात शेकडो महिला 'रणरागिणींनी' शिवसेनेत प्रवेश करून पक्ष बळकट करण्याची शपथ घेतली. आगामी वसई-विरार महापालिका निवडणुका लक्षात घेऊन नालासोपारा पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ११ मधून महिला शहरप्रमुख रुचिता नाईक यांना तयारीचे आदेश मिळाले आहेत. स्थानिक पातळीवर त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून, महिलांच्या सहभागामुळे शिवसेनेची पकड अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या नेतृत्वावर भर 'महिला पदाधिकारी प्रामाणिकपणे काम



करतात, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतात. महिलांना संधी मिळाल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरतात,' असे मत जिल्हा संघटक शितलताई कदम यांनी यावेळी मांडले. रुचिता नाईक यांनीही 'समाजकारणातून मतदार जागेडून शिवसेनेला नालासोपार्यात मजबूत करणे हेच आमचे ध्येय आहे,' असे स्पष्ट केले. पदवाटप आणि जबाबदारी या सोहळ्यात नालासोपारा पश्चिमेतील महिलांना विविध पदांची जबाबदारी नियुक्तीपत्राद्वारे

देण्यात आली. जया गुप्ता - विभाग संघटन स्मिता वैद्य - विभाग संघटक नेहा भुताडे, सुनिता अहिरे, मंगला कटरे, नानू बरोला - शाखा संघटक शशिकला शुक्ला, कुसुम रायटीया - उपशाखा संघटकमंजू गुप्ता, सुरेखा पाटील - गट संघटक आशा रामगुडे - उपगट संघटक उपस्थित मान्यवर या प्रवेश सोहळ्यास जिल्हा संघटक शितलताई कदम, शहर संघटक रुचिता नाईक, विभागप्रमुख जयराम पंडित, विभाग संघटक जया गुप्ता, तसेच वंदना ढगे आणि अनिता पानिकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भात की चपाती, रात्री काय खाणं योग्य? आहारशास्त्राचा याबाबत दृष्टीकोन काय?

आरोग्यासाठी भात खाणं योग्य किंवा चपाती खाणं योग्य यावर अनेकदा चर्चा होत असते.

अनेकांच्या रात्रीच्या जेवणात भात आणि चपाती दोन्हीचाही समावेश असतो. यात एकप्रकारचा समतोलही दिसतो.

बिहार, पश्चिम बंगाल किंवा ओडिशा सारख्या राज्यांमध्ये भात हा लोकांचा प्रमुख आहार असतो.

तर पंजाब किंवा मध्य प्रदेशसह काही राज्यांमध्ये चपाती किंवा रोटीला लोकांच्या आहारात प्राधान्य दिलं जातं.

मात्र, तज्ज्ञ याकडे फक्त भात आणि चपातीच्या आधारे पाहत नाहीत. रात्रीच्या आहारात भात हवा किंवा चपाती ही बाब अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तुम्ही कोणत्या प्रकारचा भात किंवा चपाती खात आहात यावरही ते अवलंबून असतं.

कशाप्रकारे खाता हे सर्वात महत्त्वाचं आपल्या ताटातील भात आणि चपाती या दोन्हीमध्ये काबीहायड्रेट्स असतात.

सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की, भाताच्या तुलनेत चपातीमध्ये कमी काबीहायड्रेट्स असतात. त्यामुळे चपाती आरोग्यासाठी अधिक चांगली असते.

नाजनीन हुसैन मुंबईस्थित आहारतज्ज्ञ आहेत आणि 'डायटिक्स फॉर न्यूट्रिफाय टुडे'चा प्रमुख आहेत.

त्या म्हणतात, 'तुम्ही जाडसर पिठापासून बनलेली किंवा जास्त फायबर असणारी चपाती खात असाल तर ठीक आहे. मात्र जर तुम्ही अगदी बारीक दळलेल्या (कॉडाविरहित) पिठाची चपाती खात असाल तर काबीहायड्रेट्सचा विचार करता ती भातासारखीच असते. त्यामुळे अशी चपाती खाल्ल्यानंही रक्तातील साखरेची पातळी वेगानं वाढते.'

त्या म्हणतात की, पॉलिश केलेले, लांब आकाराचे तांदूळ खाणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. मात्र पॉलिश न केलेले छोटे तांदूळ त्या तुलनेत चांगले असतात. फायबरचा मुद्दा लक्षात घेऊन डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ अनेकदा लोकांना ब्राउन राईस किंवा पॉलिश न केलेले तांदूळ खाण्याचा सल्ला देतात.

आणखी एक सल्ला दिला जातो. तो म्हणजे भात हा डाळ, दही किंवा भाजीसोबत खावा. तांदळाची खिचडी किंवा पुलाव देखील आरोग्यासाठी चांगला असतो.

दिल्लीतील गंगाराम हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर एम. वली म्हणतात की, 'सध्या आपण जे बारीक, गुळगुळीत (गन्हाचं आवरण नसलेलं) पीठ खात आहोत, ते साखर, मैदा आणि मीठाप्रमाणेच पांढरं विष होत चाललं आहे.'

'आपल्या आहारातील एक चूक म्हणजे आपण चपाती जास्त खातो आणि भाजी कमी खातो. तुम्ही जर भाताबरोबर जास्त प्रमाणात भाजी खाल्ली, तर त्यामुळे त्याचा

ग्लायसेमिक इंडेक्स चांगला होतो. म्हणजेच त्यातून निर्माण झालेली साखर शरीरात हळूहळू शोषली जाते. अशाप्रकारे ते चपाती खाण्यापेक्षा अधिक चांगलं ठरतं.'

डॉक्टर वली म्हणतात की, जर तुम्ही पीठ मळताना त्यात हिरवा भाजीपाला किंवा दुधी भोपळ्याचा समावेश केला, म्हणजे चपाती फक्त गन्हाच्या पिठाची राहणार नाही आणि ती आरोग्यासाठी चांगली ठरेल. भात आणि चपातीमधील मूलभूत फरक म्हणजे ज्याला जास्त ऊर्जेची आवश्यकता असेल त्याच्यासाठी भात चांगला असतो. उदाहरणार्थ जास्त शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी भात योग्य असतो.

मात्र, जर तुम्हाला जास्त प्रमाणात आहार घ्यायचा नसेल किंवा जास्त वेळा खायचं नसेल, तर तुमच्यासाठी चपाती हा योग्य पर्याय आहे. कारण त्यात फायबर जास्त प्रमाणात असतं.

त्यामुळे चपाती खाल्ल्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं.

माला मनराल, दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)मध्ये आहारतज्ज्ञ आहेत.

माला म्हणतात की, 'तुम्ही चपाती भरपूर प्रोटीनबरोबर खाल्ली तर ते योग्य ठरतं. जे लोक मांसाहार करतात, त्यांच्यासाठी तर अनेक पर्याय आहेत. मात्र, जे शाकाहारी आहेत, ते चपातीबरोबर भाजी किंवा डाळ इत्यादी खाऊ शकतात.'

माला मनराल म्हणतात, 'तुम्ही काय खाल्लं पाहिजे, ही गोष्ट तुमच्या वनामाचं स्वरूप आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. जर तुमचं काम बैठ्या स्वरूपाचं असेल तर तुम्हाला कमी कॅलरीची आवश्यकता असते.'

'अशा लोकांना आम्ही चपाती खाण्याचा सल्ला देतो. कारण जर अशा लोकांनी भात जास्त खाल्ला तर त्यात लठ्ठ होण्याचा धोका असतो.' माला मनराल म्हणतात, 'प्रत्येक व्यक्तीला शारीरिक सक्रियता आणि वयानुसार एका ठराविक प्रमाणात कॅलरीची आवश्यकता असते.

समजा एखाद्याला १६०० किलो कॅलरीची आवश्यकता आहे, तर आम्ही काळजी घेतो की त्यातील ६० टक्के काबीहायड्रेटमधून मिळायचा, २० टक्के प्रोटीनमधून आणि जवळपास २० टक्के चरबीतून मिळायचा.'

यात काबीहायड्रेट्ससाठी चपाती, भात, इडली, उपमा आणि प्रोटीनसाठी डाळ किंवा मांसाहारी लोकांसाठी अंड्यांचा समावेश असतो.

भात खावा की चपाती हे बऱ्याच अंशी त्या व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून असतं.

सर्वसाधारणपणे मधुमेहाच्या रुग्णांना भात टाळण्याचा आणि फायबर जास्त प्रमाणात असलेला आहार घेण्याचा सल्ला दिला जातो.

एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे फ्रिजमध्ये ठेवलेला भात फायबरच्या दृष्टीनं चांगला मानला जातो.

नाजनीन म्हणतात, 'भात फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यातील रेझिस्टन्स स्टार्चचं रूपांतर फायबरमध्ये होतं. म्हणजेच असा भात खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण एकदम वाढत नाही.'

प्रदेशानुसार देखील लोकांचा आहार ठरतो का?

असं मानलं जातं की, आपण लहानपणापासून जी गोष्ट खात असतो, ती पचवणं आपल्याला सर्वात सोपं जातं. तसंच तो आहार घेतल्यानं आपल्याला अधिक समाधान देखील मिळतं.

नाजनीन हुसैन म्हणतात, 'ज्या प्रदेशात जी गोष्ट पिकते, तो तिथला मुख्य आहार आसातो. सर्वसाधारणपणे लोकांचा आहार असाच असला पाहिजे.'

उदाहरणार्थ काश्मीरच्या लोकांचा मुख्य आहार भात असतो. त्यांच्यासाठी चपाती योग्य ठरू शकत नाही.

डॉक्टर वली म्हणतात, 'अनेक भागात लोकांना चपाती बनवतादेखील येत नाही. भारतात बहुतांश लोक भात खातात. दक्षिण भारतात तर मधुमेहाचे रुग्णदेखील भात खातात, मात्र त्या भातात अनेक गोष्टींचा समावेश करून तो शिजवला जातो. त्यामुळे तो पचवण्यासाठी पॅनक्रियाजवर (खादुपिंड) ताण येत नाही.'

तारापूर औद्योगिक क्षेत्रात वायूगळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पालघर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रम्स या कंपनीत सोमवारी सायंकाळी झालेल्या वायूगळतीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले. हायड्रोक्लोरिक आम्ल हवेत मिसळल्याने कामगार व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास प्लॉट क्रमांक टी-१५० वरील कारखान्यात उत्पादन प्रक्रिया सुरू असताना अचानक आम्ल बाहेर पडून परिसरात पसरण्यास सुरुवात झाली. काही मिनिटांतच कंपनी व



आसपासच्या भागात दाट धुराचे लोण पसरले. परिणामी कामगार व रहिवाशांना डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे असे त्रास होऊ

लागले. भीतीपोटी अनेकांनी घराबाहेर पडत सुरक्षित स्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस व अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कंपनीच्या सुरक्षा अधिकार्यांनी उपाययोजना करून अखेर गळतीवर नियंत्रण मिळवले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

उरण ओएनजीसीतही मोठी आग

दरम्यान, याच दिवशी दुपारी उरण येथील संवेदनशील ओएनजीसी प्रकल्पातही मोठी आग लागली. दीड फूट व्यासाच्या पाईपमधून अचानक वायूगळती

होऊन ही घटना घडली. आग विझवण्यासाठी ओएनजीसी व सिडको अग्निशमन दलाने जवळपास दोन तास शर्थीचे प्रयत्न केले. अखेर आग नियंत्रणात आली; मात्र घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ओएनजीसी हा देशातील सर्वात मोठा नैसर्गिक वायू व तेल शुद्धीकरण प्रकल्प असून, अशा घटना वारंवार घडत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

वसई-विरारमध्ये 'स्वच्छता ही सेवा' अभियानाला सुरुवात

नालासोपारा : वसई-विरार महापालिका कार्यक्षेत्रात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान 'स्वच्छता ही सेवा' अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांमध्ये सामुदायिक जबाबदारीची जाणीव निर्माण करून 'स्वच्छता हीच सवय' हा संदेश पसरवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महापालिकेने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, या कालावधीत होणाऱ्या श्रमदान मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन शहराला अधिक स्वच्छ आणि सुंदर बनवावे.

कचऱ्याच्या ठिकाणांवर लक्ष

१७ ते २५ सप्टेंबरदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत शहरातील दुर्लक्षित कचऱ्याची ठिकाणे, सार्वजनिक जागा आणि अधिक प्रमाणात कचरा

होणारे भाग साफ केले जातील.

टाकाऊतून टिकाऊ प्रदर्शन

३० सप्टेंबर रोजी महापालिका मुख्यालयात 'स्वच्छ हरित उत्सव' अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तू मधून तयार केलेल्या टिकाऊ कलाकृतींचे प्रदर्शन भरवले जाणार आहे.

'एक दिन, एक घंटा, एकसाथ श्रमदान'

२० सप्टेंबर रोजी सुरुची समुद्रकिनारी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेसह स्वच्छते विषयी जनजागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात येईल. तर २५ सप्टेंबर रोजी 'एक दिन, एक घंटा, एकसाथ श्रमदान' उपक्रम राबविण्यात येईल. यात महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मिळून एक तास श्रमदान करणार आहेत.

सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता

२६ सप्टेंबर रोजी विविध सार्वजनिक ठिकाणे जसे की पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळे, रस्ते, रेल्वे पूल, स्कायवॉक आदीची स्वच्छता करण्यात येणार आहे.

सफाईमित्र सुरक्षा शिबिर

२६ आणि २९ सप्टेंबर रोजी सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष 'सफाईमित्र सुरक्षा शिबिर' भरवले जाईल. या शिबिरात वर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीसह त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक कल्याण योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार आहे.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने यात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे.

दिवाबत्ती विभागाच्या कारभारावर नागरिकांचा संताप..

वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क अंतर्गत चंदनसार परिसरातील कातकरीपाडा येथे विद्युत खांबांवरील एलईडी दिवे गेल्या काही दिवसांपासून बंद पडले आहेत. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नईम इद्रीशी यांनी संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवली. मात्र, ठेकेदाराकडे एलईडी दिवे उपलब्ध नसल्याने विभागातील कर्मचाऱ्यांनी जुन्या दिवे खांबावरून उतरवून घेतले, परंतु नवे दिवे बसवले गेले नाहीत. त्यामुळे परिसरात रात्रीच्या वेळी अंधार पसरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, अशा अंधार्या ठिकाणी असामाजिक घटकांना संधी मिळू शकते. या संदर्भात नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी



दिवाबत्ती विभागाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे मनुष्यबळ कमी असल्याचा दावा विभागाकडून केला जातो, तर दुसरीकडे एकाच कामावर वारंवार खर्च होतोय, अशी टीका नागरिकांकडून करण्यात आली आहे. या कामकाजाबाबत ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा निष्काळजीपणाला आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वर्षभर नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध -

आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे आश्वासन

नालासोपारा : 'फक्त सेवा पंधरवड्यापुरतेच नव्हे तर वर्षातील ३६५ दिवस नागरिकांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत,' असे आश्वासन वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी दिले. वसई तहसील कार्यालयात सेवा पंधरवड्यानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज स्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा जाहीर करण्यात आला आहे. या दरम्यान नागरिकांची प्रलंबित शासकीय कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. उत्कृष्ट सेवेला पुरस्काराच्या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारीमार्फत पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती आमदार दुबे पंडित यांनी दिली. 'भेक इन इंडिया' सारखे यशस्वी प्रकल्प कसे राबवले गेले,



तसेच ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान कसे वापरले गेले, याचा त्यांनी उल्लेख केला. नायब तहसीलदाराला खुर्ची न दिल्याची चर्चा या कार्यक्रमात एक वेगळीच घटना घडली. स्टेजवरील अधिकारी खुर्चीवर बसलेले असताना नायब तहसीलदार शशिकांत नाचण यांना मात्र संपूर्ण कार्यक्रमात उभे ठेवण्यात आले. यामुळे त्यांचा अपमान झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु होती. 'किमान पहिल्या रांगेत बसण्याची सोय करायला हवी होती,' अशी नाराजी काहींनी व्यक्त केली. नागरिकांची उत्सुकता

पंधरवड्यात नागरिकांची रखडलेली कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र 'शासकीय कार्यालयात कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत,' ही वस्तुस्थिती असल्याने प्रत्यक्षात कितपत बदल घडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाला तहसीलदार अविनाश कोष्टी, बिनशेती तहसीलदार विनोद धोत्रे, निवासी नायब तहसीलदार राजाराम देवकाते, भूमी अभिलेख उपाधीक्षक अमोल बदडे, नायब तहसीलदार शशिकांत नाचण आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



बहुजन महा | VIEWS & NEWS

RNI NO. MAHMAR/2023/91098

www.bahujanmahaviewsandnews.in





युवाशक्ती एक्सप्रेस

YUVA SHAKTI EXPRESS

NEWS

www.yuvashaktiexpress.in



युवाशक्ती एक्सप्रेस कार्यालय - ९८९०८७९७५७

वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारा मजकूर आढेळ्या कागदपत्रांवर आधारित असतो. त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या मजकुराबाबत कोणाला आक्षेप असल्यास संबंधितांनी योग्य त्या कागदपत्रांसह युवाशक्ती एक्सप्रेस कार्यालयाशी संपर्क साधावा. सदर पुरावे योग्य असल्यास संबंधित बातमी बाबतचा खुलासा प्रसिद्ध केला जाईल. या पत्रात प्रसिद्ध होणा-या मजकुराबाबत मुद्रक स्थळ जबाबदार राहणार नाही.

साप्ताहिक युवाशक्ती एक्सप्रेस मते प्रसिद्ध होणा-या कोणत्याही प्रकारच्या जाहिरातीबाबत कुठल्याही प्रकारचा वाद उद्भवल्यास त्याला युवाशक्ती एक्सप्रेस व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.

साप्ताहिक युवाशक्ती एक्सप्रेस वृत्त प्रसिद्धी किंवा अन्य कोणत्याही तत्सम कामासाठी संपादकाशी संपर्क साधायचा असल्यास संबंधितांनी दूरध्वनी क्रमांक ९८९०८७९७५७ वर संपर्क साधावा.

या नोटीसी द्वारे कळविण्यात येते कि साप्ताहिक युवाशक्ती एक्सप्रेस वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणा-या जाहिराती सर्व प्रकारच्या नोटीसी याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. संबंधित आणि संबंधित व्यक्तींशी परस्पर संबंध साधून त्याबाबत खात्री करावी. साप्ताहिक युवाशक्ती एक्सप्रेस वर्तमानपत्र व व्यवस्थापन याबाबत कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही.

संपादक..